

HAZOOR MULTI PROJECTS LIMITED

CIN: L99999MH1992PLC269813

Date: 03rd February, 2022

To,
BSE LIMITED
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai- 400 001.

Scrip ID/Code

: HAZOOR/ 532467

Subject

: Intimation of Newspaper Advertisement of Corrigendum to Notice of Extraordinary General

Meeting

Ref

: Regulation 47 and 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

We wish to inform that pursuant to Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of corrigendum to notice of Extraordinary General Meeting published in Newspapers on Thursday, 3rd February, 2022 regarding Extraordinary General Meeting to be held on 10th February, 2022.

1. English Daily: "Business Standard" dated 3rd February, 2022

2. Regional Language Daily: "Mumbai Lakshdeep" dated 3rd February, 2022.

The above is for your information, records and reference.

Thanking You,

Yours Faithfully,

For Hazoor Multi Projects

Bhavesh Ramesh Pandya

(Company Secretary and Compliance Officer)

Encl: As above

Form No. INC-26 {Pursuant to Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014} Before the Central Governmen Regional Director, Western Region, MUMBAI the matter of sub-section (4) of Section 13 o ompanies Act, 2013 and clause (a) of Sub-ule (5) of Rule 30 of the Companies ncorporation) Rules, 2014

AND In the matter of

GKK REALITY PRIVATE LIMITED having its Registered Office at A/201 Golden Eagle Com New Golden Nest Road, Near Canara Bank Bhayander East, Thane - 401105, MAHARASHTRA

...... Applicant Company / Petitioner
NOTICE is hereby given to the General Public
that the company proposes to make
application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company n terms of the special resolution passed at th Extra Ordinary General Meeting held on **24**th **January, 2022** to enable the company to change its Registered office from "State of Maharashtra" to the "National Capital Territory of Delhi".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver bither on the MCA-21 portal either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filling investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his / her objections supported by an affidavit stating the nature of his /her interest and grounds of opposition to he Regional Director, Western Region Ministry of Corporate Affairs, Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002 within fourteen (14) days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its Registered Office a ne address mentioned below:-v/201 Golden Eagle Com New Golden Nest Road, Near Canara Bank Bhayander East, 'hane - 401105, MAHARASHTRA

for & on behalf GKK REALITY PRIVATE LIMITED

Sd/-ANKIT JAIN Date: 03.03.2022 Place: Thane

PUBLIC NOTICE

To Whomsoever it may Concern This is to inform the general public that following Share Certificate(s) of Fizer Limited Pfizer Centre Patel Estate, Patel Estate Road, Off S. V. Road, Jogeshwari West, Mumbai 100102. Registered in the Name(s) of the following shareholder(s) has/have been lost by

he registered holder(s).. Folio No. Name of the Holder(s) Certificate No. Distinctive Nos P0143652 Mr. Ramesh L. Chheda 397698 29092851-29092870 Distinctive Nos No of Shares The public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above

eferred share certificate(s). Any person(s) has/have any claim in respect of the said share certificate(s) should lodge such claim with the company or it's registrar and transfer agents Kfin Technologies Pvt. Ltd elenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabac 500032, within 15 days of publication of this notice. After which no claim will be intertained and the company may proceed to issue duplicate share certificate(s) to the egistered holder(s).

Place : Mumbai, Date: 03/02/2022 Mr. Ramesh L. Chheda

€ Lloydsteel

LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED

Corporate Office: A-2, Madhu Estate, 2nd Floor, Pandurang Budhkar Marg, Lower Parel (W) Mumbai 400 013. **Te**l: 91-22-6291 8111 **email** : <u>infoengg@lloyds.in</u>, **website**: **CIN** : L28900MH1994PLC081235

STATEMENT OF DEVIATION/ VARIATION IN UTILIZATION OF FUNDS RAISED						
Name of listed entity	Lloyds Steels Industries Limited					
Mode of Fund Raising	Preferential Issue of Convertible Warrants					
Date of Raising Funds of 16,50,00,000 Convertible Warrants	22 nd November, 2021					
Amount Raised (25% of the value of warrant was received for 16,50,00,000 Convertible warrants)	Rs. 15,92,25,000/-					
Report filed for Quarter ended	31st December, 2021					
Monitoring Agency	Not Applicable					
Monitoring Agency Name, if applicable	Not Applicable					
Is there a Deviation / Variation in use of funds raised	No					
If yes, whether the same is pursuant to change in terms of a contract or objects, which was approved by the shareholders	Not Applicable					
If Yes, Date of shareholder Approval	Not Applicable					
Explanation for Deviation / Variation	Not Applicable					
Comments of the Audit Committee after review	Nil					
Comments of the auditors, if any	Nil					

ejects for which funds have been raised and where there has been a deviation- Not Applicat For Lloyds Steels Industries Limited

ate: 02nd February 2022 Meenakshi A. Pansa

MAHAGENCO

E-TENDER NOTICE

Tender Specification No.CE(C)-III/CSTPS/Rfx.No.3000025001/2021-22 Name of work: - Various preventive works to avoid Tiger movement and animals in CSTPS Colony premises-Up-gradation of existing periphery compound wall by providing barbed wire and concertina fencing and allied works in colony at CSTPS Chandrapur.

Estimated Cost:-Rs.5,43,15,233/-(Excluding GST)	Time Limit :- 09 Months
Sale Date:- 02.02.2022 at 11:00 Hrs. to 22.02.2022 upto	Tender Fee: Rs. 3000/-+GST
17:00 Hrs.	
Date of Submission:-24.02.2022 upto 15:00 Hrs.	EMD:-Rs. 5,43,500/-

Contact person- Executive Engineer (C), O/o Chief Engineer (Civil) - III, M.S.P.G. Co. Ltd. Mumbai. Fax: (022)26581469 Tel.No.022-26474211 extn. 3549, 26472131, E-MAIL ID: cgmcivil3@mahagenco.in

For further details visit our Website https://eprocurement.mahagenco.in Agencies are requested to register themselves for this and future E-Tenders

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that CHARKOP SHREE KRISHNA CO-OPERATIVE HPUSING SOCIETY LTD., a Society registered under the Maharashtra Co-operative Societies Act. 1960, bearing registration No. BOM/MUMBAI(BB)/HS0 C/TC/8762/1994-95 dated 07/10/1994, having their registered office at, Plot No. RDP-6, CHR-212, Sector No. 3, Charkop Kandivali (W). Mumbai - 400 067 (hereinafter referred to as "the Said Society") is the Lessee of the plot and owner of the building collectively referred to as the Property and more particularly described in the Schedule hereunder writte 1.MHADA is the Owner in respect of the Scheduled Property.

2.By and under an Indenture of Lease dated 24th October, 1994, MHADA granted lease in respect of the said Plot unto and in favour of the Society for the consideration and upon the terms and conditions more particularly mentioned therein and th

Society constructed the building thereon which is existing on the said Plot; Accordingly, the said society is well seized and possessed and sufficiently entitled to the said property. We are further informed

that as	that as per society's records the following are the present members mentioned in the table as under:								
Sr. No	Flat/ Shop No. Members Name		Old Carpet Area (Sq.Ft.)	Share Certificate No.	Distinctive No.	Members Registration No.			
1.	101	Mrs. Rupa Sudhir Borkar Mr. Sudhir Gajanan Borkar	376.74	17	81-85	17			
2.	102	Mr. Ajay Maganlal Barot Mrs. Kashmira Ajay Barot	492.88	14	66-70	14			
3.	103	Smt. Harvinder Kaur Arora	526.25	10	46-50	10			
4.	201	Mr. Murari N. Shinde Mr. Vinayak Murari Shinde	376.74	_	_	_			
5.	202	Mr. Mohammed Owais Ansari Mohammed Younus	492.88	4	16-20	4			
6.	203	Mr. Kamal Shantilal Shah Smt. Hasumati Shantilal Shah	526.25	2	6-10	2			
7.	301	Mr. Sanjay Narayan Maykar Mrs. Smita Sanjay Mayekar	376.74	16	76-80	16			
8.	302	Mr. Sudipto Madhusudan Kundu Mrs. Poonam Sudipto Kundu	492.88	9	41-45	9			
9.	303	Mr. Snehal Kishore Davda Mr. Kishor Vrindavan Davda Mrs. Mayuri Kishore Davda	526.25	25	121-125	25			
10.	401	Smt. Shailaja Dattatray Kolekar Mrs. Geeta Ravindra Patil	376.74	3	11-15	3			
11.	402	Mr. Kirtibhai Jayantilal Zaveri & Mr. Rocky Kirit Zaveri	492.88	7	31-35	7			
12.	403	Mr. Arun Keshav Satpute & Mrs. Usha Arun Satpute	526.25	27	1-5	27			
13.	501	Ms. Sudakshina Santimoy Karforma	376.74	20	96-100	20			
14.	502	Smt. Sulbha Narendra Pore	492.88	18	86-90	18			
15.	503	Mr. Sanjay Jaibhagwan Jain Mr. Sunil Jaibhagwan Jain Mr. Naveen Jain	526.25	26	56-60	26			
16.	601	Mr. Gopalrao Anandrao Suryawanshi Mrs. Rohini Gopalrao Suryawanshi	376.74	11	51-55	11			
17.	602	Mr. Jayesh Narendra Doshi Mrs. Rekha Narendra Doshi	492.88	6	26-30	6			
18.	603	Mr. Hardik Mahesh Shah Smt. Vandana Mahesh Shah	526.25	5	21-25	5			
19.	702	Mrs. Nita Anand Toraskar	358.87	15	71-75	15			
20.	703	Mr. Rajesh Jayendra Shah & Mrs. Priti Rajesh Shah	526.25	8	36-40	8			
21.	Shop No. 1		120.93	21	101-105	21			
22.	Shop No. 2	Mrs. Hamida Saifuddin Ratlamwala Mr. Murtuza Moiz Ali Ratlami	188.81	22	106-110	22			
23.	Shop No. 3		196.95	23	111-115	23			
24.	Shop No. 4	Mr. Bonifacio D'Souza	120.93	24	116-120	24			

3. By and under Development Agreement dated 30th November, 2021 registered with Sub-registrar of Assurance under Serial No BRL-7/9036/2021 dated 30th November, 2021 made and entered into between Society and Existing Members and MODIREALTY **DEVELOPERS PRIVATE LIMITED**, Developers herein the Society with the confirmation of its Members granted Development Right in respect of the said Property unto and in favour of Developers.

We are further informed that the said society has not created any mortgage, lien, charge and/or any other encumbrance/s and/or any other third party right in respect of the said property and the flats in the building presently standing on the said property are in the respective possession and occupation of each of the said present member of the said society.

In the event of any person, Company, Firm, Association of Person, Public or Private Trust, or persons or any other entity having and/or claiming any right, title interest, and/or claim in, to or over the said property or any part thereof either by way of sale. exchange, assignment, gift, mortgage, trust, inheritance, possession, bequest, maintenance, lien, legacy, lease, tenancy, license, lis pendens, custodia legis, easement or otherwise, or any other right or any other interest, notice of such a claim stating therein the nature of claim or interest along with other particulars sufficient to identify the same as well as the copies of the relevant documents, if any, in support of such a claim or interest must be lodged in our office at Premises No.04, First Floor. Gorai Sangli Sahayog Co-operative Housing Society Ltd., Gorai Road, Borivali (West), Mumbai – 400 092, within a period o 14 days from the publication of this notice. In the event of our receiving no such notice within the aforesaid period, it shall be presumed that the title of the said Society to the said Property based on the facts herein recorded is clear, marketable and free from all encumbrances or in any event, the holder/s of the claims, if any, has/have waived the same. In such an event, we shall be issuing necessary title certificate to the society without being liable in any manner whatsoever to taking in any manne cognizance of such claim/s, if any, which may be raised after the said period.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

ALL THAT piece or parcel of leasehold land bearing S. No. 149 (Pt) and Plot No. 212 and now bearing corresponding C.T.S. No. IC-1/386 on MHADA Layout, of Village Kandivali, Taluka Borivli, admeasuring 900 Sq. Mtrs. or thereabouts in the Registration District and Sub-District of Mumbai Suburban District and situated at Plot No. 212, RDP-6, Sector No. 3, Charkon, Kandiyli (W), Mumbai - 400 067 together with the building standing thereon known as "CHARKOP SHREE RRISHNA" and consisting of Part Ground plus Part Stilt plus 6 Upper Floors plus Part 7th Floor situated at Plot No. 212, RDP-6, Sector No. 3, Charkop, Kandivli (W), Mumbai – 400 067.

Place : Mumbai

3rd February, 2022.

For Prime Legem Sd/-Proprietor Advocate, High Court

HAZOOR MULTI PROJECTS LIMITED

CIN:L99999MH1992PLC269813

Regd. Office: 601-A, Ramij House Preisies CSL., 30. Jambulwadi, J.S.S. Road, Mumbai-400002
TEL: 022 22000525, E-Mail ich hmpl. india@gmail.com Weisste: www.hazoormultiproject.com CORRIGENDUM TO NOTICE TO THE SHAREHOLDERS FOR EXTRA ORDINARY **GENERAL MEETING DATED 10/02/2022**

Date: 02.02.2022

Place : Mumbai

This is with reference to the notice dated 12" January, 2022 convening the Extra Ordinary General Meeting (EGM) of the members of the Hazoor Multi Projects Limited to be held or Thursday, 10th February, 2022 for seeking your approval for matters contained in the said totice and in furtherance to the corrigendum dated 02nd February, 2022. The members of the Company should take note of this corrections in the notice calling EGM.

- The face value of 2% Non-Cumulative, Non-Convertible, Redeemable Preference (NCRPS) Shares shall be Rs. 10, 00,000/- per share in place of Rs. 100/- per share.
- The Total number of NCRPS to be issued shall be 500 shares in place of 50, 00,000 shares
- Accordingly, the Post Issue Shareholding Pattern of the Company shall stand revised. 3. In line, with the change in the face value per share, the payment terms are proposed to be revised as follows
- a) Application money Rs. 2, 50,000/- in place of Rs. 25/- per share b) Balance Call Money -Rs. 7, 50,000/- in place of Rs. 75/- per share

All other information as stated in the above referred notice dated 12th January, 2022 will remain unchanged. This corrigendum to the above notice is also being placed on Company's Website www.hazoormultiproject.com and also on the website of the Stock Exchange, where the shares of the Company are listed www.bseindia.com and or vw.evotingindia.com.

For Hazoor Multi projects Limited Bhavesh Ramesh Pandya Company Secretary & Compliance Office

ASIAN FOOD PRODUCTS LIMITED

Regd. Office: 7 Thakkers, Near Nehru Garden, Nashik-4220 CIN: L99999MH1968PLC013919 ontact No. 022 32450425 E mail - info@asianf NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29 (1) (a) of the Securities And **Exchange Board of India (Listing Obligations And** Disclosure Requirement) Regulations 2015, that the meeting of Board of Directors of the company will be held on 10th of February, 2022 at registered office to inter alia consider and take on record Unaudited Financial Results for the

Quarter Ended 31st December, 2021. The trading window will remain close for all insiders of the company from 09.02.2022 to 11.02.2022 and would re-open on 12.02.2022. The information is also available on the website of the company at www.asianfoodproduct.in and on the website of the stock Exchange at

www.bseindia.com. Place: Nashik

Date: 01/02/2022

By order of the Board For ASIAN FOOD PRODUCTS LIMITED sd/-(CHETAN G. BATAVIA) Chairman

PICICI Bank ICICI Bank Limited

Registered Office: ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vododara, Gujarat - 390 007

Corporate Office: ICICI Bank Tower, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051

On behalf of ICICI Bank Ltd, Shop No. 6,7,8, Puskraj Bldg., Wadala Station Road, Wadala, Mumbai, Maharashtra. (SOL ID: 0874) Dear Customer

We wish to inform you that w.e.f. March 03, 2022, we are relocating to a more spacious and convenient location.

The address is as mentioned below

New Branch Address: ICICI Bank Ltd.

Unit No 003, India Printing House 42, G D Ambekar Marg, Wadala, Mumbai

There would be no change in your account numbers or the security item issued to you.

Assuring you of the best services at all times. Sincerely.

Branch Manager Wadala Branch

एस एम आर डीए MUMBAI METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY (A Government of Maharashtra Undertaking)

5th floor, Engineering Division, Plot Nos. R-5, R-6 & R-12, Bandra-Kurla Complex, Bandra (E), /lumbai – 400 051. Tel. 26594104/5995, Fax: 26594179. Website: https://mmrda.maharashtra.gov.in

Email: ansari.ahmed@mailmmrda.maharashtra.gov.in e-TENDER NOTICE - 2nd CALL

Name of Work: Façade Cleaning & Façade Maintenance Contract for MMRDA's New Office Building situated on Plot No. R-5, R-6 & R-12 in 'E' Block of BKC.

Cost of Blank Tender | Earnest Money Estimated Cost Contract Period Form (Per Each) Deposit Rs.78,85,477/-Rs. 1000/- Plus 24 Months Rs. 78.860/-(Excluding GST) 12% GST (Including Monsoon) Bid documents download : 03/02/2022 (10.00 hrs.) to 18/02/2022 (18.00 hrs.)

Last date of online submission: 21/02/2022 (15.00 hrs.) Note: The e-Tender can be downloaded from e-Tendering Portal: https://etendermmrda. maharashtra.gov.in. Any additional information, Corrigendum & help for uploading & downloading

the e-tender, may be availed by contacting MMRDA's e-tendering service desk at the following id : etendersupport@mailmmrda.maharashtra.gov.in or call us on 022-26597445.

Sd/-Date : 03/02/2022

Executive Engineer, Place: Bandra (E), Mumbai : ED/M.Cell/AMC/Facade/New Office Bldg./ (Maintenance Cell), No.: **Engineering Division** 2nd Call/2022

Public Notice For E-Auction Cum Sale (Appendix - IV A) (Rule 8(6))

Sale of Immovable property mortgaged to IIFL Home Finance Limi No.98,Udyog Vihar, Phase-IV,Gurgaon-122015.(Haryana) and Branch Office at:- IIFL House, Sun Infotech Park Road No. 16V, Plot No.B-23 , Thank Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security rerest Act, 2002(hereinafter "Act"). Whereas the Auhorized Officer ("Act") of III-III-II, and taken the possession of the following property/ies pursuant to the ice issued U/S 13(2) of the Act in the following loan accounts/prospect nos. with a right to sell the same on "AS IS WHERE IS BASIS & AS IS WHAT IS BASIS" for realization of IIFL-HFL's dues, The Sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the website: www.bankeauctions.cor

Date of Symbolic Possession

11-June-2021
Total Outstanding as on 01 - Feb - 2022
Rs.14,56,038/- (Rupees

Description of the Immovable property/ Secured Asset
All that part and parcel of the property bearing Flat No.201, 2Nd
Floor, admeasuring 313.42 sq. ft. carpet area (including 13.35 sq. ft. dry balcony), Building No 11, B-1, Poddar Navjeevan, Gut
No.172/5, Atgaon(W), Shahapur, Near Tansa Road, Thane,
Maharashtra, 421301 Demand Notice Date and Amount Borrower(s)/Co-Borrower(s) /Guarantor(s) 22 - Feb - 2021 Rs.14,87,321/-(Rupees 1.Mr. Paresh Prakash Fourteen Lakh Eighty Seven Thousand Three 2.Mrs.Sakshi Paresh Maharashtra, 421301 Y) Fourteen Lakh Fifty Six undred Twenty One Onl Reserve Price(Rs.) Earnest Money Deposit (EMD) Bid Increase Amount Rs.20,000/- (Rupees Prospect No. **921861** & Thousand Thirty Eight Only Rs.9.03.700/- (Rupees Nine Lakh Rs.90.370/- (Rupees Ninety Thousand 730195) Three Thousand Seven Hundred Only) Three Hundred Seventy Only) wenty Thousand Only) 1.Mr. Vikas Sitaram 02-Aug-2019 O7-Aug-2020 All that part and parcel of the property bearing Flat No-001, Rs. 11,80,531/- (Eleven Total Outstanding) Building no 9 ,Poddar Navjeevan ,Gut no 172/5 Near Tansa Road as on 01 - Feb - 2022 Atgaon (West) , Mumbai Maharashtra-421601 Lakh Fighty Thousand 2.Mrs. Prachi Vikas Five Hundred Thirty One Reserve Price(Rs.) Earnest Money Deposit (EMD) 3.Sakharam Tea House Fifteen Lakh Thirty Rs.8,33,600/- (Rupees Eight lakh Thirty Three Thousand Six Hundred Rs.83,360/- (Rupees Eighty Th Bid Increase Amount Thousand Seven Hundred Prospect No. **741109 &** Thousand Three Hundred Sixty Only

(Prospect No. 741109 & Rs.20,000/- (Rupees Twenty Thousand Only Date of Inspection of Property 18-Feb-2022 1100 hrs-1400 hrs Seventy Eight Only) Only) EMD Last Date 22-Feb-2022 Date/ Time of Auction 24-Feb-2022

All payment shall be made by demand draft in fayour of "IIFL Home Finance Limited" payable at Gurugram or through RTGS/NEFT The

Place: Tane, Mumbai Date: 03-02-2022

accounts details are as follows: a) Name of the account:- IIFL Home Finance Ltd., b) Name of the Bank:- Standard Charted Bank Ltd., c Account No:-53105066294, d) IFSC Code:-SCBL0036025 or through Payment Link: https://quickpay.iiflfinance.com, Terms and Condition

Ierms and Londition
I.For participating in e-auction, Intending bidders required to register their details with the Service Provider https://www.bankeauctions.com, well in advance and has to create the login account, login ID and password. Intending bidders have to submit / send their "Tender FORM" along with the payment details towards EMD, copy of the KYC and PAN card at the above mentioned Branch Office. 2.The bidders shall improve their offer in multiple of amount mentioned under the column "Bid Increase Amount". In case bid is placed in the last 5 minutes of the

2. The blodders shall improve their order in multiple of amount mentioned unider the column is on increase Amount. In case bit is placed in the last 5 minutes of the closing time of the auction, the closing time will automatically get extended for 5 minutes.

3. The successful bidder should deposit 25% of the bid amount (after adjusting EMD) within 24 hours of the acceptance of bid price by the AO and the balance 75% of the bid amount within 15 days from the date of confirmation of sale by the secured creditor. All deposit and payment shall be in the prescribed mode of payment 4. The purchaser has to bear the cess, applicable stamp duty, fees, and any other statutory dues or other dues like municipal tax, electricity charges, land and all other incidental costs, charges including all taxes and rates outgoings relating to the property.

5. Bidders are advised to go through the website https://bankeauctions.com and https://www.iffl.com/home-loans/properties-for-auction for detailed largers and conditions of auctions and sold from before submittion their likely for taking part in the early in sale proceedings. ms and conditions of auction sale & auction application form before submitting their Bids for taking part in the e-auction sale proceedings.

I terms and conductors or additions are a duction application form before submitting their Bids for taking part in the e-auction sale proceedings.

6.For details, help procedure and online training on e-auction prospective bidders may contact the service provider E mail ID:- support@bankeauctions.com,

Support Helpline Numbers:@7291981124/25/26.and any property related query Mr. Nithin Gosai @ 8898083083, Email ID:- nithin.gosail @ilfl.com,

7.Notice is hereby given to above said borrowers to collect the household articles, which were lying in the secured asset at the time of taking physical possession within 7 days, otherwise IIF-HIF shall not be responsible for any loss of property under the circumstances.

8.Further the notice is hereby given to the Borrower/s, that in case they fail to collect the above said articles same shall be sold in accordance with Law.

In case of default in payment at any stage by the successful bidder / auction purchaser within the above stipulated time, the sale will be cancelled and the amount already paid will be forfeited (including EMD) and the property will be again put to sale.

already paid will be forfeited (including EMD) and the property will be again put to sale.

15 DAYS SALE NOTICE UNDER THE RULE 9 SUB RULE (1) OF SARFAESI ACT, 2002 The Borrower are hereby notified to pay the sum as mentioned above along with upto dated interest and ancillary expenses before the date of Tender/Auction, failing which the property will be auctioned/sold and balance dues if any will be recovered with interest and cost.

Sd/- Authorised Officer For IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL)

Muthoot Homefin

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2021

For and on behalf of the Board of Directors

Eapen Alexander

DIN: 03493601

Executive Director

Particulars	For the quarter ended 31.12.2021	For the quarter ended 31.12.2020	For the year ended March 31, 2021			
	Unaudited	Unaudited	Audited			
Total Income from Operations	5,880.38	5,029.92	23,653.97			
Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	272.76	253.17	1,686.57			
Net Profit for the period before Tax (after Exceptional and Extraordinary items)	272.76	253.17	1,686.57			
Net Profit for the period after Tax (after Exceptional and Extraordinary items)	212.74	180.00	1,255.06			
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	215.33	181.12	1,265.43			
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- Each)	11,915.59	11,915.59	11,915.59			
Other Equity excluding Revaluation Reserves	32,241.95	31, 440.76	31,950.28			
Net Worth	44,157.54	43,356.35	43,865.87			
Paid up Debt Capital / Outstanding Debt	92,980.23	1,30,597.55	1,18,314.40			
Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-			
Debt Equity Ratio	2.11	3.01	2.70			
Earnings per equity share (Face Value of Rs. 10/- Each) (for continuing and discontinued operations)						
Basic (Rs.)*	0.18	0.15	1.05			
Diluted (Rs.)*	0.18	0.15	1.05			
Capital Redemption Reserve	-	-	-			
Debenture Redemption Reserve	-	-	-			
Debt Service Coverage Ratio	1.19	1.47	1.38			
Interest Service Coverage Ratio	1.14	1.08	1.14			
*Not annualised						

Place: Mumbai

Date: 01.02.2022

a) The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on February 01, 2022. The Statutory Auditors of the Company have carried out limited review of the aforesaid results.

b) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) where the Securities of the Company are listed and is available on the website of the Company at www.muthoothomefin.com

c) For the other line items referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations, 2015, the pertinent disclosures are made to BSE Limited and is accessible on www.bseindia.com

d) These financial results have been prepared in accordance with Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended

Muthoot Homefin (India) Limited Registered Office: Muthoot Chambers, Kurians Tower, Baneriji Road, Ernakulam North, Kochi - 682 018, Kerala, India

Corporate Office: Unit No 1201-1202, 12th Floor, A - Wing, Lotus Corporate Park, W. E. Highway, Goregaon East, Mumbai - 400 063, Maharashtra, India Corporate Identity Number: U65922KL2011PLC029231; Tel: +91 484 6690 599, +91 22 3911 0900, +91 22 3911 0999; Fax: +91 22 3911 0931 E-mail: ncd@muthoothomefin.com; Website: www.muthoothomefin.com

Muthoot Family - 800 years of Business Legacy



BAJAJ ELECTRICALS LIMITED Registered Office: Fort, 45 47, Veer Nariman Road, Mumbai-400 001

NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATE(S) NOTICE is hereby given that the Certificate(s) of Bajaj Electrical Limited for the under mentioned securities are stated to have been lost r misplaced and the registered holders have applied to the compar for issue of Duplicate Share certificate(s). Any person who has / have claim(s) in respect of the said security(ies) should lodge such claim(s n writing with R & T Agents of the company viz. Link Intime India Pvi Ltd. C-101, 247 Park, LBS marg, Vikhroli (West) Mumbai-400 083 withi (Seven) days from this date else the company will proceed to issue uplicate certificate without further intimation





ऑपेरा हाऊस शाखा: भास्कर मेन्शन, १ला मजला, एन भाऊ ज्वेर्ल्स समोर . ४३७, डॉ. डी.बी. मार्ग, ऑपेरा हाऊस, मुंबई-४००००४ **दूर.:**०२२-२३८६०४६६, २३८१०४७६, **फॅक्स**:०२२-२३८२३०९९, इंमेल : bmmums0625@centralbank.co.in

रजिस्टर्ड एडी

सौ.पल्लवी प्रणय इंगळे (कर्जदार), फ्लॅट नं. ७४, ६वा मजला, सी विंग, जयनगर, पेरी बिल्डिंग नं ११ समोर,

जनकल्याण नगर, मालवणी फायर ब्रिगेडची मागील बाजू, मार्वे रोड, खरोडी, मालाड (प.) मुंबई- ४०००९५. **सौ.पल्लवी प्रणय इंगळे (कर्जदार),** ए-१ सुरभी कोहौसोलि जनकल्याण नगर, मार्वे रोड, मालाड (प) **श्री.सचिन एम कुर्लेकर (जामीनदार),** बी-१६ न्यू प्रथमेश सीएचएसएल, जनकल्याण नगर, मार्वे रोड,

मालाड (प), मुंबई - ४०० ०९५ श्री.सचिन एम कुर्लेकर (जामीनदार), अ-६०१ पॅपलियन कोहौसोलि, जनकल्याण नगर, मार्वे रोड,

मालाड (प), मंबई - ४०००९५ **श्री.नरेश के इंगळे (जामीनदार),** ए-१ सुरभी कोहौसोलि, जनकल्याण नगर, मार्वे रोड, मालाड (प) मुंबई - ४०० ०९५.

. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने दि.०४/०५/२०२१ रोजी सरफायसी कायदा, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना जारी केली. तीच प्रक्रिया याद्वारे मागे घेतली जात आहे. पूर्वीची मागणी सूचना मार्ग घेताना, अधोस्वाक्षेरी केलेले हे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी असून, आर्थिक मालमत्तेचे सिक्युरिटायझेशन आणि रिकन्टुक्शन अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सरफायसी) कायदा, २००२, याद्वारे खालील सूचना जारी करतात

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

मुदत कर्ज सुविधा अंतर्गत रू.२०,००,०००/- च्या एकूण रकमेसाठी आम्ही तुमच्या विनंतीव खालील कर्ज मर्यादा मंजर केल्या आहेत आणि आम्ही आमच्या ओपेरा हाऊस शाखेद्वारे आम्हाल दिलेल्या विविध कर्ज सुविधांची संपूर्ण माहिती खाली देत आहोत.

₹.२०,००,०००/-आणि मान्य नियमानसार उपरोक्त कर्ज रक्कम तम्हाला उपलब्ध झाली होती

- आम्ही तुम्हाला सुचित करीत आहोत की, एकूण रक्कम र.१५,०७,६३५/- अधिक व्याज हे वसुलीच्या तारखेपर्यंत २०.०१.२०२२ रोजी पासून मोजलेले उर्वरित मासिकासह आहे आणि तुम्ही **रु.१५,०७,६३५/-** (सदर सूचनेच्या तारखेला देय असलेली मुद्दल अधिक व्याज रक्कम आहे) रक्कम जमा करण्यास कसर केली आहे.
- तुम्ही वरील प्रतिभूत ऋणाचा भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनानुसार तुमेचे खाते दि.१३.०१.२०२१ रोजी नॉन परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात
- आम्ही तुम्हाला सुचित करीत आहोत की, आमच्या वारंवार सूचना आणि तोंडी विनंतीनुसार संपूर्ण रक्कम ऑमच्याकडे जमा करण्यास कळविले होते. परंतु तुम्ही अद्योपी रक्कम जमा केलेली नाही.
- तुम्हाला ज्ञात आहेच की, आमच्याद्वारे खालील मालमत्ता/प्रतिभूती करारनामा (प्रतिभूत मालमत्त मार्फत विविध मर्यादा तुम्हाला मंजुर करण्यात आल्या होत्या.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.७४, ६वा मजला, सी विंग, जयनगर म्हणून ज्ञात इमारत, बांधकामित जिमनीवर सर्व भाग व खंडावर आधारित महसूल सर्वेक्षण क्र.२५९, हिस्सा क्र.२े, शहर सर्वे क्र.३६५, महसूल सर्वे क्र.२५८, हिस्सा क्र.२, शहर सर्वे क्र.३३५, महसूल सर्वे क्र.७६, हिस्सा क्र.३, शहर सर्वे क्र.३५२, महसूल सर्वेक्षण क्र.७६ हिस्सा क्र.११, शहर सर्वे क्र.३६८, महसूल सर्वे क्र.२५९, हिस्सा क्र.३, शहर सर्वे क्र.३७०.

फ्लॅट क्र.७४, क्षेत्रफळ सुमारे ५७५ चौरस फूट बिल्टअप क्षेत्र, ६ वा मजला, सी विंग, जयनगर, पर्ल इमारत क्र.११ समोर, जनकल्याण नगर, मालवणी फायर ब्रिगेडच्या मागील बाजूस, मार्वे रोड, खरोडी, मालाड (प.), मुंबई-४०००९५.

- वर नमुद केलेल्या कारणास्तव सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत तुम्ही तुमचे संपुर्ण दायित्व आमच्याकडे जमा न केल्यास सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिँनान्शियत ऑसेटस् ऑन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट २००२ च्या कलम १३(४) अन्वये प्रार अधिकाराअंतर्गत आम्ही वर नमुद प्रतिभूत मालमत्तेच्या विरोधात कारवाई करू. कायद्याच्या कलम १३ अन्वये उपलब्ध अधिकाराअंतर्गत आम्ही (१) कर्जदाराच्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यासः प्रतिभृत मालमत्ता मुक्ततेसाठी भाडेपद्मा. करारनामा किंवा विक्रीमार्फत हस्तांतर करण्याचे अधिकार (२) कर्जदाराच्या व्यवसायाच्या व्यवस्थापनेचा ताबा घेण्यासह प्रतिभत मालमत्ता मक्ततेसाठी भाडेपदा करारनामा किंवा विक्रीमार्फत हस्तांतर करण्याचे अधिकार. (३) बँकेद्वारे ताबा घेण्यात आलेल्या प्रतिभत मालमत्तेचे व्यवस्थापनाकरीता कोणाही व्यक्तीची नियुक्ती करणे, ज्या मालमत्तेचा आम्ही ताबा घेतलेल आहे आणि त्या प्रतिभूत मालमत्तेचे व्यवस्थापन व्यवस्थापकाव्दारे करणे आणि तुमच्याव्दारे जर कोणेही हस्तांतरण केलेले असल्यास प्रतिभृत मालमत्ते संदर्भातील किंवा सर्व अधिकार हस्तांतरीमधील प्रतिभृत मालमत्तेचे कोणतेही हस्तांतरण करणे. (४) लेखी स्वरुपात सूचनेच्या वेळी आवश्यकतेप्रमाणे जी व्यक्ती तुमच्याकडून प्रतिभूत मालमत्ता प्राप्त करेल आणि तुम्हाला त्या व्यक्तीकडून कोणतीही रक्कम येणे असल्यास तो आमच्याकडे (प्रतिभूत धनको) जमा करावी. जी जमा करण्याच्या तारखेपर्यंत व्याजासह प्रतिभत ऋण जमा करण्याऐवढी योग्य असावी.
- वर नमूद केलेल्या कालावधीत प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत बँकेला आलेला सर्व खर्च, शुल्क, अधिकार तसेच लागु व्याजासह एकत्रित बँकेकडे देय असलेली संपूर्ण रकम जमा करण्याचे तुमचे दायित्व तुम्ही पुर्ण करावे असे आम्ही तुम्हाला कळवित आहोत आणि वर नमुदप्रमाणे संपुर्ण देय रकमेवर लागु असलेले वास्तविक मुक्ततेच्या तारखेपर्यंत सदर सूचनेपासून करारदराने व्याज आणि अन्य रक्कम, काही असल्यास, तुम्हाला जमा करावी लागेल.
- कृपया नोंद असावी की, उपरोक्त कायद्याच्या नुसार सदर सूचना प्राप्तीनंतर तुम्ही बँकेच्या (प्रतीभूत भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतर करू शकत नाहीत, जर असे कार्य केल्यास काद्याच्या कलम २९ अन्वये दंडात्मक कारवाई केली जाईल
- आम्ही तुम्हाला सुचित करीत आहोत की, सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत आमच्या कारवाई किंवा प्रक्रिये अंतर्गत आम्ही (१) तुम्ही आणि जामिनदार यांच्याकडून थकबाकी रक्कम मुक्त करण्यासाठी जसे असेल त्याप्रमाणे डीआरटी/न्यायालयाच्या समक्ष तम्ही किंवा जामिनदारांच्या विरोधात दावा अर्ज/खटला चालविण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल आणि (२) प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री प्रक्रियेसह संपूर्ण रक्कम जमा होत नाही तोपर्यंत करारदराने व्याजासह एकत्रित संपूर्ण थकबाकी रक्कम आमच्या बँकेला देय असलेली उर्वरित रकमेच्या वसुलीकरिता ऋण वसूली न्यायाधिकरण/न्यायालया समक्ष तुम्ही किंवा जामिनदारांच्या विरोधात कारवाँई केली जाईल. (३) कायद्याच्या तरतुदीअंतर्गत तुम्ही वगळण्याची किंवा कारवाईकरिता तुमच्या किंवा जामिनदारांच्या विरोधात गुन्हेगारी कारवाई केली
- ०. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

CIN: U67190MH1993PLC073154

NOTICE IS HEREBY GIVEN THAT:

Name & Designation

Ms. Jincy Mariam John

Chief Operating Officer

amended from time to time

& Key Personnel

A brief profile of Ms. Jincy John is as follows:

TAURUS ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED

Head Office & Regd Office: Ground Floor, AML Centre-1, 8 Mahal Industrial Estate, Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbai - 400 093. Tel: 022 - 6624 2700 Email: customercare@taurusmutualfund.com A copy of

CSID, SAI and CKIM along with application form may be obtained from Fund's Website: www.taurusmutualfund.com

MEMORANDUM(KIMs) OF SCHEMES OF TAURUS MUTUAL FUND

Age/Educational Qualifications

B.A (Economics

& Mathematics)

and MBA(Finance

45 Years

प्राधिकृत अधिकारी

NOTICE CUM ADDENDUM TO THE STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION (SAI), SCHEME INFORMATION DOCUMENT(SIDs) AND KEY INFORMATION

Appointment of Ms. Jincy Mariam John as Chief Operating Officer & Key Personnel Ms. Jincy Mariam John has been appointed as Chief Operating Officer (COO) and the Key Personnel of Taurus Asset Management Company Limited ("the AMC") w.e.f Monday, January



पॉपेरा हाऊस शाखा: भास्कर मेन्शन, १ला मजला, एन भाऊ ज्वेर्ल्स समोर ४३७, डॉ. डी.बी. मार्ग, ऑपेरा हाऊस, मुंबई-४००००४. ०२२-२३८६०४६६, २३८१०४७६**, फॅक्स:**०२२-२३८२३०९९, इंमेल : bmmums0625@centralbank.co.in

१९/०१/२०२२ मे.रोनिश जेम्स, ७-ए, नुसिर हाऊस, तळ मजला, पंचरत्न इमारत समोर, ओपेरा हाऊस, मुंबई- ४००००४ श्री.रोनिश यू. शाह (मे.रोनिश जेम्स चे भागीदार), ४२-ए, ॲटलास अपार्टमेंट, ११-ए, जे एम मेहता

श्री.धर्मेश शाह (मे.रोनिश जेम्स चे भागीदार), प्रकाश-१, फ्लॅट क्र.१२ए, २रा मजला, २८ रिज रोड,

लबार हिल पोलिस चौकी समोर, मलबार हिल, मुंबई - ४००००६. श्री.जरिन एन. शाह (मे. रोनिश जेम्स चे भागीदार), सी-४०, ओम दरिया महल, ५वा मजला, ८०एन

प्तमोर, वालसिंघम हाऊस स्कूल, नेपिएन्सी रोड, मुंबई - ४००००६. सेंट्रल बॅक ऑफ इंडियाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने दि.०४/०५/२०२१ रोजी सरफायसी कायदा, २००५ व्या कलम १३(२) अंतर्गत मागणी सचना जारी केली. तीच प्रक्रिया याद्वारे मागे घेतली जात आहे. पर्वीची ागणी सूचना मागे घेताना, अधोस्वाक्षरी केलेले हे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी असून आर्थिक मालमत्तेचे सिक्युरिटायझेशन आणि रिकन्टुक्शन अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सरफायसी) ायदा, २००२, याद्वारे खालील सूचना जारी करतात.

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकर्न्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

आम्ही ओव्हरड्राफ्ट आणि मुदत कर्ज सुविधा अंतर्गत **रु.१,८३,७७,९७८/-** च्या एकूण रकमेसार्ठ तुमच्या विनंतीवर खालील कर्ज मर्यादा मंजूर केल्या आहेत आणि आम्ही आमच्या ओपेरा हाऊस -गाखेद्वारे आम्हाला दिलेल्या विविध कर्ज सुविधांची संपूर्ण माहिती खाली देत आहोत

सेंट ट्रेड योजनेअंतर्गत कार्यरत भांडवल कर्ज एफआयटीएल कोविड १९ ₹.८,७७,९७८/-आणि मान्य नियमानुसार उपरोक्त कर्ज रक्कम तुम्हाला उपलब्ध झाली होती

- आम्ही तुम्हाला सुचित करीत आहोत की, एकूण रक्कम **रु.२,१५,४२,१७६/-** अधिक व्याज वसुलीच्या तारखेपर्यंत २०.०१.२०२२ रोजी पासून मोजलेले उर्वरित मासिकासह आहे आणि तुम्ही **इ.२,१५,४२,१७६/-** (सदर सूचनेच्या तारखेला देय असलेली मुद्दल अधिक व्याज रक्कम आहे) रक्कम जमा करण्यास कसर केली आहे.
- तम्ही वरील प्रतिभत ऋणाचा भरणा करण्यात कसर केलेली आहे आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्य
- मार्गदर्शनानुसार तुमचे खाते **दि.०१.११.२०२० रोजी** नॉन परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आम्ही तुम्हाला सुचित करीत आहोत की, आमच्या वारंवार सूचना आणि तोंडी विनंतीनुसार संपूण
- रक्कम आमच्याकडे जमा करण्यास कळविले होते. परंतु तुम्ही अद्यापी रक्कम जमा केलेली नाही. तुम्हाला ज्ञात आहेच की, आमच्याद्वारे खालील मालमत्ता/प्रतिभूती करारनामा (प्रतिभूत मालमत्ता मार्फत विविध मर्यादा तुम्हाला मंजुर करण्यात आल्या होत्या.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

इंडस्ट्रियल युनिट क्र.२, क्षेत्रफळ सुमारे १४३४ चौरस फूट बिल्टअप क्षेत्र, तळ मजला, वर्धमान हायटेक्र इस्ट्रियल इस्टेट, पेट्रोल पंपाच्या मार्गे, एस.व्ही. रोड, दहिसर पूर्व, मुंबई - ४०००६८ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड, सर्वे क्र.१२०, हिस्सा क्र.६ आणि १०, सर्वे क्र.१२१, हिसा क्र.१ (भाग), सर्वे क्र.१३५ हिसा क्र.२ आणि सर्वे क्र.१३६, हिस्सा क्र.१ व ८ पूर्णतः मोजमाप क्षेत्रफळ २३६९८ चौरस यार्ड १९८१३.८५ चौ.मी.च्या समतल्य किंवा गाव-दहिसर, तालुका-वांद्रे, जि. मंबई या गावात पडलेली आणि त्यावर बांधलेल्या सर्व इमारती आणि संरचनेसह त्यापुढे उभारल्या जाणाऱ्या/बांधल्या जाणाऱ्या इमारर्त आणि संरचना. सदर मालमत्तेची सीमा खालीलप्रमाणे आहे: उत्तरेकडून: नॉव्हेल्टी सिल्क कंपाऊंड दक्षिणेकडून: बेलीराम औद्योगिक वसाहत, पूर्वेकडून: पश्चिम द्रुतगती महामार्ग, पश्चिमेकडून: एस.व्ही. रोड

- वर नमुद केलेल्या कारणास्तव सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत तुम्ही तुमचे संपुर्ण दायित्व आमच्याकडे जमा न केल्यास सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेंटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(४) अन्वये प्रार अधिकाराअंतर्गत आम्ही वर नमुद प्रतिभूत मालमत्तेच्या विरोधात कारवाई करू. कायद्याच्या कलम १३ अन्वये उपलब्ध अधिकाराअंतर्गत आम्ही (१) कर्जदाराच्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत मालमत्ता मुक्ततेसाठी भाडेपट्टा, करारनामा किंवा विक्रीमार्फत हस्तांतर करण्याचे अधिकार (२) कर्जदाराच्या व्यवसायाच्या व्यवस्थापनेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत मालमत्ता मुक्ततेसाठी भाडेपट्टा. करारनामा किंवा विकीमार्फत हस्तांतर करण्याचे अधिकार. (३) बँकेद्वारे ताबा घेण्यात आलेल्या प्रतिभव मालमत्तेचे व्यवस्थापनाकरीता कोणाही व्यक्तीची नियुक्ती करणे, ज्या मालमत्तेचा आम्ही ताबा घेतलेल आहे आणि त्या प्रतिभत मालमत्तेचे व्यवस्थापन व्यवस्थापकाव्दारे करणे आणि तमच्याव्दारे जर कोणेर्ह हस्तांतरण केलेले असल्यास प्रतिभृत मालमत्ते संदर्भातील किंवा सर्व अधिकार हस्तांतरीमधील प्रतिभृत मालमत्तेचे कोणतेही हस्तांतरण करणे. (४) लेखी स्वरुपात सूचनेच्या वेळी आवश्यकतेप्रमाणे र्ज व्यक्ती तुमच्याकडून प्रतिभूत मालमत्ता प्राप्त करेल आणि तुम्हाला त्या व्यक्तीकडून कोणतीही रक्कम येणे असल्यास ती आमच्याकडे (प्रतिभूत धनको) जमा करावी. जी जमा करण्याच्या तारखेपर्यंत व्याजासह प्रतिभृत ऋण जमा करण्याऐवढी योग्य असावी
- वर नमूद केलेल्या कालावधीत प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत बँकेला आलेला सर्व खर्च, शुल्क, अधिकार तसेच लागु व्याजासह एकत्रित बँकेकडे देय असलेल संपूर्ण रक्कम जमा करण्याचे तुमचे दायित्व तुम्ही पुर्ण करावे असे आम्ही तुम्हाला कळवित आहोत आणि वर नमुदप्रमाणे संपूर्ण देय रकमेवर लागु असलेले वास्तविक मुक्ततेच्या तारखेपर्यंत सद सूचनेपासून करारदराने व्याज आणि अन्य रक्कम, काही असल्यास, तुम्हाला जमा करावी लागेल.
- कपया नोंद असावी की. उपरोक्त कायद्याच्या नसार सदर सचना प्राप्तीनंतर तम्ही बँकेच्या (प्रतीभव धनको) पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे सदर सूचनेत नमूद कोणतीही प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपटटा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतर करू शकत नाहीत. जर असे कार्य केल्यास काद्याच्या कला २९ अन्वये दंडात्मक कारवाई केली जाईल.
- आम्ही तुम्हाला सुचित करीत आहोत की, सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत आमच्या कारवाई किंवा प्रक्रिये अंतर्गत आम्ही (१) तुम्ही आणि जामिनदार यांच्याकडून थकबाकी रक्कम मुक्त करण्यासाठी जसे असेल त्याप्रमाणे डीआरटी/न्यायालयाच्या समक्ष तुम्ही किंवा जामिनदारांच्या विरोधात दावा, अर्ज/खटला चालविण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल आणि (२) प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री प्रक्रियेसह संपुर्ण रक्कम जमा होत नाही तोपर्यंत करारदराने व्याजासह एकत्रित संपुर्ण थकबाकी रक्कम आमच्या बँकेला देय असलेली उर्वरित रकमेच्या वसुलीकरिता ऋण वसूली न्यायाधिकरण/न्यायालया समक्ष तम्ही किंवा जामिनदारांच्या विरोधात कारवाई केली जाईल. (३) कायद्याच्या तरतदीअंतर्गत तुम्ही वगळण्याची किंवा कारवाईकरिता तुमच्या किंवा जामिनदारांच्या विरोधात गुन्हेगारी कारवाई केली
- . कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसा प्रतिभृत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

सही/ प्राधिकृत अधिकारी

HAZOOR MULTI PROJECTS LIMITED

-IMPL **नोंदणीकत कार्यालय:** ६०९-ए. रामजी हाऊस प्रिमायसेस कोसोलि.. ३०. जांभळवाडी. जे एस एस. रोड. मंबर्ड-४००००२. द्रः:०२२-२२०००५२५, ई-मेलः hmpl.india@gmail.com, वेबसाईट:www.hazoormultiproject.co

दिनांक १०.०२.२०२२ रोजीच्या विशेष सर्वसाधारण सभेकरिता भागधारकांना दिलेल्या सूचनेचे शुद्धिपत्रव

<mark>हझूर मल्टी प्रोजेक्टस् लिमिटेड</mark>च्या सदस्यांची गुरुवार, १० फेब्रुवारी, २०२२ रोजी सदर सूचनेत नमुद प्रकरणां गान्यता घेण्यासाठी होणारी सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) घेण्याबाबत दिनांक ९२ जानेवारी. २०२२ रोजीचे सूचनेसंदर्भात आणि पुढे शुद्धिपत्रक दिनांक ०२ फेब्रुवारी, २०२२ करिता शुद्धिपत्रक देण्यात येत आहे. _{कं}पनीच्या सदस्यांनी ईजीएम घेण्याच्या सूचनेतील खालील सुधारणांची नोंद घ्यावी.) २% नॉन-क्युम्यलेटीव्ह, नॉन-कर्न्व्हटीबल, रेडिमेबल प्रिफरन्स (एनसीआरपीएस) शेअर्सचे दर्शनी मुल्व

- रु.१०.००.०००/- असे रु.१००/- प्रती शेअरच्या जागी वाचावे.) एनसीआरपीएसची एकूण संख्या ही ५०,००,००० शेअर्सच्या जागी ५०० शेअर्स वाचावी. तदनुसार कंपनीचे वितरणानंतर भागधारण पद्धती सुधारित समजावी.
-) दर्शनी मुल्य प्रतिभाग मधील बदलासह या ओळीत नियोजित रक्कम नियम पुढीलप्रमाणे:
- . ४. अर्ज रक्कम रु.२५/- प्रती शेअरच्या जागी रु.२,५०,०००/-;
- . शिल्लक आवाहन रक्कम रु.७५/- प्रती शेअरच्या जागी रु.७,५०,०००/-; वर संदर्भीत दिनांक १२ जानेवारी. २०२२ मधील अन्य इतर सर्व माहिती अपरिवर्तीत आहे. वरील सचनेचे शद्धिपत्रक कंपनीच्या www mscdaltd in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स सचिब्रद आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्य

<u>www.bseindia.com</u> आणि <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध आहेत.

हझूर मल्टी प्रोजेक्टस लिमिटेडकरित

ठेकाण: मुंबई भावेश रमेश पांड्य कंपनी सचिव व सक्षम अधिकार दिनांक : ०२.०२.२०२२

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई (कोर्ट ५) नुसार कंपनी याचिका (आयबी) क्र.१०३१(एमबी)२०२१

सी ॲण्ड एम फार्मिंग लिमिटेड

जाब देणाऱ्याचे नाव

श्री. अशोक दाजी पडवळे

श्री. नंदकुमार राजाराम बने

श्री. मंगेश दिलीप पालांडे

अ.

36

सीआयएन : य०१११०एमएच१९८०पीएलसी२२७१०

नोंदणीकृत कार्यालय: हेन्ड्री गोम्स ब्लॉग, खोली क्र.२०, जोगेश्वरी पश्चिम, मुंबई-४००१०२.

प्रधान कार्यालय: सी ॲण्ड एम हाउस, एन.डी.पटेल रोड, नाशिक-४२२००१. च्या बाबतीत

ओंकारा ॲसेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लि. ... अर्जदार/ आर्थिक कर्जदार

विरुद्ध सी ॲण्ड एम फार्मिंग लिमिटेड ... प्रतिवादी/संयुक्त कर्जदार

कंपनीच्या याचिकेच्या सुनावणीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी याचिका (सीपी (आयबी) क्र.१०३१(एमबी) २०२१) दिवाळखोरी संहिता, २०१६ च्या कलम ७ अंतर्गत उपरोक्त नावाच्या वित्तीय कर्जदाराने दाखल केले आहे सहवाचिता दिवाळखोरी (निर्णय करणाऱ्या प्राधिकरणाकडे अर्ज) नियम, २०१६ च्या नियम ४, उपरोक्त संयुक्त कर्जदाराविरुद्ध संयुक्त दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया सुरू करण्याच्या आदेशांसाठी विनंती करणे. सदर (सीपी (आयबी) क्र.१०३१(एमबी) २०२१) माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई (कोर्ट५) ५वा मजला, एमटीएनएल, एक्सचेंज बिल्डिंग, जी.डी. सोमाणी मेमोरियल स्कूल जवळ, जी.डी.सोमाणी मार्ग, कफ परेड, मुंबई-४०००५ यांच्यासमोर सुनावणीसाठी **१ मार्च** २०२२ स. १०:३० वा. किंवा त्यानंतर लवकरच निश्चित केले आहे, जेव्हा संयुक्त कर्जदार त्यांची इच्छा असल्यास उपस्थित राहतील.

दावा दाखल

दिनांक

08.82.2028

०१.१२.२०२१

०१.१२.२०२१

सही/- फोर्टिस इंडिया कायदा अर्जदार/आर्थिक कर्जदारासाठी वकील ३५बी, २रा मजला, खटाऊ इमारत, अल्केश दिनेश मोदी मार्ग, बीएसई समोर, फोर्ट, मुंबई-४००००१

क्रमांव

4499

५६०१

दावा रक्कम

4.88.606/-

४,१५,५३४/

११,३६,६४८/-

जाब

देणार

जाहिर नोटीस

मे.उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई) ६/६०३- दुर्गा कृपा को.ऑप.हौिसंग सोसायटी लि.-हनुमान चौक,

नवघर रोड, मुलुंड (पू.), मुंबई - ४०० ०८१. पुष्पक को ऑप क्रेडिट सोसायटी लि.

कांजुरमार्ग पश्चिम, मुंबई - ४०० ०७८. अनुक्रमांक १ ते ७१ अ श बाब देणाऱ्याचे नाव ह सीत नंदा शालीक इंगळे श शिला राहुल हंदीखेरकर श शी. मधुकर सदाशिव धुमाळ श शी. चळवंत महादेव देशमुख लावंघरे श शी. चळवंत महादेव देशमुख लावंघरे श शी. चल्लाम शिरे श शी. वळवंत महादेव देशमुख लावंघरे श शी. चल्लाम शिरे श शी. वल्लाम शिरे श शी. वल्लाम शिरे श शी. वल्लाम शिरे श शी. उजमल कासम बेग श शी. अजमल कासम बेग श शी. अनिल गणपत खराडे श शी. उवानंद मनोहर शिरे श शी. वंचानंद मनोहर शिरे श शी. उजमल कासम केग श श श श श श श श श श श श श श श श श श श	
अ. बाब देणाऱ्याचे नाव दावा दाखल दिनांक दावा दाखल किमांक दावा दाखल किमांक दावा दाखा दिनांक १ सी. नंदा शालीक इंगळे ०१.१२.२०२१ ५५८३ ९०,३७७/- १०,३७७/- १०,३७७/- १०,१४.२०२१ ५५८४ १०,६८,०६२/- १०,८०,०६२/- १०,८०,०६२/- १०,८०,०६२/- १०,८०,०६२/- १०,८०,०६२/- १०,८०,०६२/- १०,८०,०६२/- १०,८०,०६०/- १०,८०,०८०/- १०,८०,०८०/- १०,८०,०८०/- १०,८००/- १०,	_
क. दिनांक क्रमांक रक्षम १ सौ. नंदा शालीक इंगळे ०१.१२.२०२१ ५५८३ ९०,३७७/- २ शिला राहुल हंदीखेरकर ०१.१२.२०२१ ५५८३ ९०,३७७/- ३ शी. मधुकर सदाशिव धुमाळ ०१.१२.२०२१ ५५८४ ५८,६८,०६२/- ४ शी. कळवंत महादेव वेशमुख लावंघरे ०१.१२.२०२१ ५५८६ ५,६६,९७/- ६ शी. लक्ष्मण वशस्य शिंदे ०१.१२.२०२१ ५५८६ ५,६६,९७/- ७ शी. राजेश गुलाब शिंदे ०१.१२.२०२१ ५५८६ ५,६१,९७/- ९ शी. उजमल कासम बेग ०१.१२.२०२१ ५५८७ १,६१,१३२/- १ शी. अनिल गणपत खराडे ०१.१२.२०२१ ५५८७ १,०२,५९९/- ११ शी. कानेश विलीप पालांडे ०१.१२.२०२१ ५५८९ ८०,६७९/- १२ शी. राजाराम पांडुरंग पवार ०१.१२.२०२१ ५५८९ ८०,६७९/- १४ शी. राकेश सेशी ०१.१२.२०२१ ५५९ ८०,६७९/- १४ शी. राकेश सेशी ०१.१२.२०२१ ५५९०,५७९/- १५ शी. राकेश सेशी ०१.१२.२०२१ ५५००<	र्जदा
शिला राहुल हंदीखेरकर ०१.१२.२०२१ ५५८३ ९०,३७७/- श्री. मधुकर सदाशिव धुमाळ ०१.१२.२०२१ ५५८४ ५८,६८,०६२/- श्री. बळवंत महादेव देशमुख लावंघरे ०१.१२.२०२१ ५५८५ ५८,६८,०६२/- श्री. मसुरी मेहबुब मोहम्मद शफात ०१.१२.२०२१ ५५८६ ५,१६,१८७/- श्री. त्रकेश गुलाब शिंदे ०१.१२.२०२१ ५५८६ ५,६१,९७/- श्री. अत्रेशी हफीजाबी ख्वाजा मोईवुदीन ०१.१२.२०२१ ५५८७ १,६१,१३२/- श्री. अजमल कासम बेग ०१.१२.२०२१ ५५८७ १,६१,१३२/- श्री. अतिल गणपत खराडे ०१.१२.२०२१ ५५८७ १,०२,५९९/- श्री. संगोश विलीप पालांडे ०१.१२.२०२१ ५५८८ ८०,६७१/- श्री. तत्तु गुरूनाथ शिंदे ०१.१२.२०२१ ५५८ ८०,६७१/- श्री. तत्तु गुरूनाथ शिंदे ०१.१२.२०२१ ५५८ ८०,६७१/- श्री. त्राजाराम पांडुरंग पवार ०१.१२.२०२१ ५५८ ८०,६७९/- १४ श्री. तक्शा रमेश भालेकर ०१.१२.२०२१ ५५० ४७,९७२/- १८ श्री. तक्शा रमेश भालेकर ०१.१२.२०२१ ५५९ ४०,९३१/- १० श्री. क्शा	जाब देणा क्र
शिला राहुल हंदीखेरकर ०१.१२.२०२१ ५५८३ ९०,३७७/- श्री. मधुकर सदाशिव धुमाळ ०१.१२.२०२१ ५५८४ ५८,६८,०६२/- श्री. बळवंत महादेव वेशामुख लावंघरे ०१.१२.२०२१ ५५८६ ५८,६८,०६२/- श्री. मसुरी मेहबुब मोहम्मद शफात ०१.१२.२०२१ ५५८६ ५,१६,१८७/- श्री. त्राजेश गुलाव शिंदे ०१.१२.२०२१ ५५८६ ५,६१,१७/- श्री. अजमल कासम बेग ०१.१२.२०२१ ५५८७ १,६१,१३२/- श्री. अनिल गणपत खराडे ०१.१२.२०२१ ५५८७ १,६१,१३२/- श्री. अनिल गणपत खराडे ०१.१२.२०२१ ५५८७ १,०२,५९९/- श्री. त्राचार मनोहर शिंदे ०१.१२.२०२१ ५५८८ २,०२,५९९/- श्री. त्राचाराम पंडिंदे ०१.१२.२०२१ ५५८८ २,०२,५९९/- श्री. त्राचाराम पंडिंदे ०१.१२.२०२१ ५५८९ ८०,६७९/- श्री. अमित र्विंद्र मेस्नी ०१.१२.२०२१ ५५९ ८०,६७९/- १५ श्री. त्राकेश सम्नी ०१.१२.२०२१ ५५९ ४७,९७२/- १५ श्री. तकेशा सम्नी ०१.१२.२०२१ ५५९ ४०,९७२/- १५ श्री. तकेशा सम्नी ०	2
श्री. मधुकर सदाशिव धुमाळ ०१.१२.२०२१ ५५८,०६२/- श्री. बळवंत महादेव वेशमुख लावंघरे ०१.१२.२०२१ ५५८ ५८,६८,०६२/- ५ श्री. मसुरी मेहजुब मोहम्मद शफात ०१.१२.२०२१ ५५८६ ५,१६,१८७/- ६ श्री. लक्ष्मण दशरथ शिंदे ०१.१२.२०२१ ५५८६ ५,१६,१८७/- ७ श्री. राजेश गुलाव शिंदे ०१.१२.२०२१ ५५८७ ५,६१,१७८/- १ श्री. अजमल कासम बेग ०१.१२.२०२१ ५५८७ १,६१,१३२/- १० श्री. अनिल गणपत खराडे ०१.१२.२०२१ ५५८७ १,०२,५९९/- ११ श्री. वानंस्द मनोहर शिंदे ०१.१२.२०२१ ५५८८ २०,२५९९/- १२ श्री. राजाराम पांहुरंग पवार ०१.१२.२०२१ ५५८९ ८०,६७१/- १४ श्री. उपां म पां पुरंग पवार ०१.१२.२०२१ ५५९ ८०,६७१/- १५ श्री. अभिषेक शांताराम पेडामकर ०१.१२.२०२१ ५५९ ४७,९७२/- १८ श्री. अभिषेक शांताराम पेडामकर ०१.१२.२०२१ ५५९१ ४०,९३१/- ११ श्री. शांक्वर जार्याद पाटा ०१.१२.२०२१ ५५९१ १,३०,३३३/- ११ श्री. सांक्वर उत्ताराम घाग ०१.१२.२०२१ ५५१ १,३०,३३३/- १२ श्री. सांक्वर उत्ताराम पांचा ०१	3
५ श्री. मन्सुरी मेहजुब मोहम्मद शफात ०१.१२.२०२१ ५५८६ ५,१६,१८७/- ६ श्री. लक्ष्मण दशरथ शिंवे ०१.१२.२०२१ ५५८६ ५,१६,१८७/- ७ श्री. राजेश गुलाब शिंवे ०१.१२.२०२१ ५५८७ १,६१,१३२/- १ श्री. अजमल कासम बेग ०१.१२.२०२१ ५५८७ १,६१,१३२/- १० श्री. अनिल गणपत खराडे ०१.१२.२०२१ ५५८८ १,०२,५९९/- ११ श्री. वयानंद मनोहर शिंवे ०१.१२.२०२१ ५५८८ १,०२,५९९/- १२ श्री. मंगेश विलीप पालांडे ०१.१२.२०२१ ५५८९ ८०,६७१/- १३ श्री. तलतु गुरूनाथ शिंवे ०१.१२.२०२१ ५५८९ ८०,६७१/- १४ श्री. राजाराम पांहुरंग पवार ०१.१२.२०२१ ५५८९ ८०,६७१/- १५ श्री. कशोर कृष्णा जाघव ०१.१२.२०२१ ५५९० ४७,१७२/- १८ श्री. संजय दत्ताराम घाग ०१.१२.२०२१ ५५९० ४०,९३१/- १० श्री. श्रावेताराम पांचाल ०१.१२.२०२१ ५५९० १,३०,३३३/- १० श्री. मांकार हतुरंत उपार ०१.१२.२०२१ ५,४३०,३३३/-	3
५ श्री. मन्सुरी मेहलुब मोहम्मद शफात ०१.१२.२०२१ ५५८६ ५,१६,१८७/- ६ श्री. लक्ष्मण दशरथ शिंवे ०१.१२.२०२१ ५५८६ ५,१६,१८७/- ७ श्री. राजेश गुलाब शिंवे ०१.१२.२०२१ ५५८७ ५,६१,१३२/- १ श्री. अजमल कासम बेग ०१.१२.२०२१ ५५८७ १,६१,१३२/- १० श्री. अनल गणपत खराडे ०१.१२.२०२१ ५५८८ १,०२,५९९/- ११ श्री. वयानंद मनोहर शिंवे ०१.१२.२०२१ ५५८८ १,०२,५९९/- १२ श्री. राजाराम पांडुरंग पवार ०१.१२.२०२१ ५५८९ ८०,६७१/- १४ श्री. राजाराम पांडुरंग पवार ०१.१२.२०२१ ५५८९ ८०,६७१/- १४ श्री. अभित रविंद्र मेस्त्री ०१.१२.२०२१ ५५९० ४७,१७२/- १५ श्री. तकेश रमेश भालेकर ०१.१२.२०२१ ५५९० ४७,१७२/- १५ श्री. सांजय दत्ताराम घाग ०१.१२.२०२१ ५५९१ २०,६३१/- २० श्री.शिंवक्षात्र रामबहादुर यादव ०१.१२.२०२१ ५५२ १,३०,३३३/- २० श्री. सांजय मांहारात रामबहादुर यादव ०१.१२.२०२१ ५५२०,३३३/- <td>γ</td>	γ
७ श्री. राजेश गुलाब शिंदे ०१.११.२०२१ ५५८६ ५,१६,१८७/- ८ श्री. व्रेशी हफीजाबी ख्वाजा मोईनुददीन ०१.११.२०२१ ५५८७ १,६१,१३२/- १० श्री. अनल गणपत खराडे ०१.१२.२०२१ ५५८७ १,०२,५९९/- ११ श्री. उत्तानं मनोहर शिंदे ०१.१२.२०२१ ५५८८ १,०२,५९९/- १२ श्री. मंगेश दिलीप पालांडे ०१.१२.२०२१ ५५८९ ८०,६७१/- १३ श्री. तत्तु गुरूनाथ शिंदे ०१.१२.२०२१ ५५८९ ८०,६७१/- १४ श्री. तत्तु गुरूनाथ शिंदे ०१.१२.२०२१ ५५८९ ८०,६७१/- १४ श्री. राजाराम पांडुरंग पवार ०१.१२.२०२१ ५५८९ ८०,६७१/- १४ श्री. किशोर कृष्णा जाधव ०१.१२.२०२१ ५५९० ४७,१७२/- १४ श्री. राकेश रमेश भालेकर ०१.१२.२०२१ ५५९० ४७,१७२/- १४ श्री. संक्य तताराम घाग ०१.१२.२०२१ ५५९१ १,३०,३३२/- २४ श्री. विक्वकुमार रामबहातुर यादव ०१.१२.२०२१ ५५२०,३३३/- २१.३०,३३३/- २३ श्री. सुमा प्रिमेशलालाराव ०१.१२.२०२१ ५५२२,३०,३३२	१
८ श्री. बुश्रेशी हफीजाबी ख्वाजा मोईनुददीन ०१.११.२०२१ ५५८७ १,६१,१३२/- ९ श्री. अजमल कासम बेग ०१.११.२०२१ ५५८७ १,६१,१३२/- १० श्री. अनिल गणपत खराडे ०१.११.२०२१ ५५८८ १,०२,५९९/- ११ श्री. द्यानंद मनोहर शिंदे ०१.११.२०२१ ५५८९ ८०,६७१/- १३ श्री. दत्तु गुरूनाथ शिंदे ०१.१२.२०२१ ५५८९ ८०,६७१/- १४ श्री. राजाराम पांडुरंग पवार ०१.१२.२०२१ ५५८९ ८०,६७१/- १५ श्री. अमित रविंद्र मेस्री ०१.१२.२०२१ ५५९० ४७,१७२/- १६ श्री. किशोर कृष्णा जाधव ०१.१२.२०२१ ५५९० ४७,१७२/- १० श्री. राजेश रमेश भालेकर ०१.१२.२०२१ ५५९० ४७,१७२/- १० श्री. संजय दत्ताराम घाग ०१.१२.२०२१ ५५९१ ९०,९३१/- २० श्री. शिवकुमार रामबहातुर यादव ०१.१२.२०२१ ५५२०,३३३/- १९०,०३३३/- २० श्री. सुभाष मिश्रीलाल राव ०१.१२.२०२१ ५५२२ १,३०,३३३/-	3
 श्री. अजमल कासम बेग ०९.११.२०२१ ५५८७ १८० श्री. अनिल गणपत खराडे ०९.११.२०२१ ५५८८ १८०२,५९९/- ११ श्री. द्यानंद मनोहर शिंदे ०९.११.२०२१ ५५८९ ८०,६७१/- १३ श्री. दत्तु गुरूनाथ शिंदे ०१.१२.२०२१ ५५८९ ८०,६७१/- १४ श्री. राजाराम पांडुरंग पवार ०१.१२.२०२१ ५५८९ ८०,६७१/- १५ श्री. अमित रविंद्र मेस्री ०१.१२.२०२१ ५५९० १५९० श्री. तकशोर कृष्णा जाधव ०१.१२.२०२१ ५५९० श्री. तकशा रमेशा भालेकर ०१.१२.२०२१ ५५९० श्री. अभिषेक शांताराम पेडामकर ०१.१२.२०२१ ५५९० १५९० १५०० १००० १००	γ
१० श्री. अनिल गणपत खराडे ०१.११.२०२१ ५५८८ १,०२,५९९/- ११ श्री. दयानंद मनोहर शिंदे ०१.१२.२०२१ ५५८९ २०,६७१/- १२ श्री. मंगेश विलीप पालांडे ०१.१२.२०२१ ५५८९ ८०,६७१/- १३ श्री. तत्तु गुरूनाथ शिंदे ०१.१२.२०२१ ५५८९ ८०,६७१/- १४ श्री. राजाराम पांडुरंग पवार ०१.१२.२०२१ ५५९० ४७,१७२/- १५ श्री. अमित रविंद्र मेस्त्री ०१.१२.२०२१ ५५९० ४७,१७२/- १७ श्री. तिकशोर कृष्णा जाधव ०१.१२.२०२१ ५५९० ४७,१७२/- १७ श्री. राजेशा रामेशा मालेकर ०१.१२.२०२१ ५५९० ४७,१७२/- १० श्री. अभिषेक शांताराम पेडामकर ०१.१२.२०२१ ५५९० ४०,१७२/- १० श्री. संजय वत्ताराम घाग ०१.१२.२०२१ ५५९१ ९०,९३१/- २० श्री. शिवकुमार रामबहातुर यादव ०१.१२.२०२१ ५५२०,३३३/- ५१३०,३३३/- २२ श्री. सुभाष मिश्रीलाल राव ०१.१२.२०२१ ५५२२ १,३०,३३३/-	2
११ श्री. दयानंद मनोहर शिंदे ०१.१२.२०२१ ५५८८ १,०२,५९९/- १२ श्री. मंगेश विलीप पालांडे ०१.१२.२०२१ ५५८९ ८०,६७१/- १३ श्री. तत्तु गुरूनाथ शिंदे ०१.१२.२०२१ ५५८९ ८०,६७१/- १४ श्री. ताजाराम पांडुरंग पवार ०१.१२.२०२१ ५५०० ४७,९७२/- १५ श्री. अमित रविंद्र मेस्री ०१.१२.२०२१ ५५०० ४७,९७२/- १६ श्री. किशोर कृष्णा जाधव ०१.१२.२०२१ ५५०० ४७,९७२/- १७ श्री. तंकश रमेश भालेकर ०१.१२.२०२१ ५५०० ४७,९७२/- १८ श्री. अभिषेक शांताराम पेडामकर ०१.१२.२०२१ ५५९० ४७,९७२/- १९ श्री. संजय दत्ताराम घाग ०१.१२.२०२१ ५५९१ ९०,९३१/- २० श्री. शि. शिवकुमार रामबहातुर यादव ०१.१२.२०२१ ५५९२ १,३०,३३३/- २२ श्री. सुभाष मिश्रीलाल राव ०१.१२.२०२१ ५५९२ १,३०,३३३/-	ş
११ श्री. तयानंद मनोहर शिंदे ०१.१२.२०२१ ५५८८ १,०२,५९९/- १२ श्री. मंगेश विलीप पालांडे ०१.१२.२०२१ ५५८९ ८०,६७१/- १३ श्री. तत्तु गुरूनाथ शिंदे ०१.१२.२०२१ ५५८९ ८०,६७१/- १४ श्री. ताजाराम पांडुरंग पवार ०१.१२.२०२१ ५५९० ४७,१७२/- १५ श्री. अमित रविंद्र मेस्री ०१.१२.२०२१ ५५९० ४७,१७२/- १६ श्री. तिकशोर कृष्णा जाघव ०१.१२.२०२१ ५५९० ४७,१७२/- १७ श्री. त्रकेश रमेश भालेकर ०१.१२.२०२१ ५५९० ४७,१७२/- १८ श्री. आभिषेक शांताराम पेडामकर ०१.१२.२०२१ ५५९० ४०,९७२/- १९ श्री. त्रानेश्वर जनार्दन पाटील ०१.१२.२०२१ ५५९१ १,३०,३३३/- २२ श्री. मानोहर हनुमंत उपार ०१.१२.२०२१ ५५९२ १,३०,३३३/- २३ श्री. सुभाष मिश्रीलाल राव ०१.१२.२०२१ ५५९२ १,३०,३३३/-	१
१३ श्री.दत्तु गुरूनाथ घिंदि	8
१४ श्री. राजाराम पांडुरंग पवार	2
१५ श्री.अमित रविंद्र मेह्नी	3
१६ श्री. किशार कृष्णा जाधव	8
१७ श्री. राकेश समेश भालेकर ०१.१२.२०२१ ५५९० ४७,१७२/- १८ श्री. अभिषेक शांताराम पेडामकर ०१.१२.२०२१ ५५९० ४७,१७२/- १९ श्री. संजय क्ताराम घाग ०१.१२.२०२१ ५५९१ ९०,९३१/- २० श्री. ज्ञानेश्वर जनार्दन पाटील ०१.१२.२०२१ ५५९१ ९०,९३१/- २१ श्री. शिवकुमार रामबहादुर यादव ०१.१२.२०२१ ५५९२ १,३०,३३३/- २२ श्री. सुभाष मिश्रीलाल राव ०१.१२.२०२१ ५५९२ १,३०,३३३/-	१
१८ श्री. अभिषेक शांताराम पेडामकर ०१.१२.२०२१ ५५९० ४७,१७२/- १९ श्री. संजय दत्ताराम घाग ०१.१२.२०२१ ५५९१ ९०,९३१/- २० श्री. ज्ञानेश्वर जनार्दन पाटील ०१.१२.२०२१ ५५९१ ९०,९३१/- २१ श्री.शिवकुमार रामबहादुर यादव ०१.१२.२०२१ ५५९२ १,३०,३३३/- २२ श्री. सुभाष मिश्रीलाल राव ०१.१२.२०२१ ५५९२ १,३०,३३३/-	2
. १९ श्री. संजय दत्ताराम घाग	3
२० श्री. ज्ञानेश्वर जनार्दन पाटील	8
२१ श्री.शिवकुमार रामबहादुर यादव ०१.१२.२०२१ ५५९२ १,३०,३३३/- २२ श्री. मनोहर हनुमंत उपार ०१.१२.२०२१ ५५९२ १,३०,३३३/- २३ श्री.सुभाष मिश्रीलाल राव ०१.१२.२०२१ ५५९२ १,३०,३३३/-	2
२२ श्री. मनोहर हनुमंत उपार	3
२२ श्री. मनोहर हनुमंत उपार	१
	2
	γ
२४ श्री. समीर सदानंद भोसले ०१.१२.२०२१ ५५९३ ९२,८८७/-	2
२५ श्री. जीवन चुनीलाल ठाकरे ०१.१२.२०२१ ५५९४ १,११,९५६/-	3
२६ श्री. रामेश्वर मारूती जाधव ०१.१२.२०२१ ५५९५ ८,३२,९९२/-	8
२७ श्री. गौतम धर्माजी म्हसदे ०१.१२.२०२१ ५५९५ ८,३२,९९२/-	ų
२८ श्री. मंगेश दिलीप पालांडे ०१.१२.२०२१ ५५९६ १०,१३,८०९/-	१
२९ श्री. दिलीप विठठल पालांडे ०१.१२.२०२१ ५५९६ १०,१३,८०९/-	2

08.82.2028

०१.१२.२०२१

०१.१२.२०२१

०१.१२.२०२१

०१.१२.२०२१

०१.१२.२०२१

08.82.2028

०१.१२.२०२१

५५९६

५५९७

५५९७

५५९७

4496

५५९९

4499

		४१	श्री. प्रमोद तानाजी कदम	०१.१२.२०२१	५६०१	११,३६,६४८/-	8
_		४२	श्री. अशोक नामदेव जाधव	०१.१२.२०२१	५६०२	५,३०,३२६/-	१
		४३	श्री. संग्राम हरिभाऊ लांडे	०१.१२.२०२१	५६०२	५,३०,३२६/-	?
		४४	श्री. आनंद मोहन खरात	०१.१२.२०२१	५६०२	५,३०,३२६/-	3
	_	४५	श्री. अनिकेत मारूती वाघमारे	०१.१२.२०२१	५६०२	५,३०,३२६/-	8
3	नर्जदार	४६	सौ. ज्योती बादल पवार	०१.१२.२०२१	५६०३	१,५०,५८३/-	१
	जाब	४७	श्री. बादल मारूती पवार	०१.१२.२०२१	५६०३	१,५०,५८३/-	२
	देणार	४८	श्री. सुरेश महादेव चांदणे	०१.१२.२०२१	५६०३	१,५०,५८३/-	3
	क्र	४९	श्री. मयुर मनसुल शेख	०१.१२.२०२१	५६०३	१,५०,५८३/-	8
-	२	40	श्री. प्रकाश मारूती बांदल	०१.१२.२०२१	५६०६	५९,८१८/-	?
•	3	५१	श्री. प्रमोद वसंत बंडगुजर	०१.१२.२०२१	५६०८	७२,६९०/-	?
•	3	५२	श्री. इलुमभाई पेरूस्वामी मुनियाम	०१.१२.२०२१	५६०८	७२,६९०/-	3
	8	५३	श्री. मयुरसिंग विक्रमसिंग जाडेजा	०१.१२.२०२१	५६०८	७२,६९०/-	8
-	१	५४	श्री. निलेश मोतीराम देशमुख	०१.१२.२०२१	५६११	१,१७,५२३/-	१
•	3	५५	श्री. बाबु अनिराम सिंग	०१.१२.२०२१	५६११	१,१७,५२३/-	3
-	8	५६	श्री. नामदेव पांडुरंग पुरी	०१.१२.२०२१	५६११	१,१७,५२३/-	8
•	2	५७	श्री. नरेंद्र विष्णु गडकरी	०१.१२.२०२१	५६१२	१,००,५०६/-	१
-	ş	46	कु. रूपाली अशोक गडकरी	०१.१२.२०२१	५६१२	१,००,५०६/-	?
•	१	५९	श्री. अंकीत अर्पण देसाई	०१.१२.२०२१	५६१३	१,०५,१०३/-	१
•	8	६०	श्री. नरेंद्र विष्णु गडकरी	०१.१२.२०२१	५६१३	१,०५,१०३/-	?
-	2	६१	कु. रूपाली अशोक गडकरी	०१.१२.२०२१	५६१३	१,०५,१०३/-	8
•	3	६२	कु. रूपाली अशोक गडकरी	०१.१२.२०२१	५६१४	१,२७,९६६/-	१
•	8	६३	श्री. नरेंद्र विष्णु गडकरी	०१.१२.२०२१	५६१४	१,२७,९६६/-	?
-	१	६४	श्रीमती ऊषा अशोक गडकरी	०१.१२.२०२१	५६१४	१,२७,९६६/-	3
•	2	६५	श्री. हेमंत सुरेश म्हात्रे	०१.१२.२०२१	५६१६	८५,२४८/-	8
•	3	६६	श्री. आनंदा जयसिंग माने	०१.१२.२०२१	५६१७	६,७०,३३९/-	१
-	8	६७	श्री. दिपक रामचंद्र कोकरे	०१.१२.२०२१	५६१८	१३,०८,४१५/-	१
•	2	६८	सौ. दिपीका दिपक कोकरे	०१.१२.२०२१	५६१८	१३,०८,४१५/-	?
-	3	६९	श्री. प्रकाश रामचंद्र कोकरे	०१.१२.२०२१	५६१८	१३,०८,४१५/-	3
-	१	७०	श्री. निलेश भिमराव कदम	०१.१२.२०२१	५६१८	१३,०८,४१५/-	8
-	2	७१	श्री. बाळकृष्ण सुरेश कोकरे	०१.१२.२०२१	५६१८	१३,०८,४१५/-	ų
.	~	_					

सदर दाव्याचे कामी अर्जदारांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाठविण्यात आलेले आहे. परंतु प्रतिवादी यांना समन्स रूजु न झाल्याने /त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहिर समन्स देत आहोत.


उपनिर्दिष्ट अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक ११.०२.२०२२ रोजी सकार्ळ ११.३० वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर रहावे.

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की. वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे वरील तारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल.

म्हणन आज दिनांक २१.०१.२०२२ रोजी माझे सही व कार्यालयाचे मद्रेसह दिली आहे.

उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा)

महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई)



TAURUS



१०,१३,८०९/-

९,४२,७३६/-

९,४२,७३६/-

९,४२,७३६/-

५,३९,८१९/-

4,88,606/-

4,88,606/

4,88,606/-

GROWTH THROUGH GLOBALIZATION, DIVERSIFICATION & INNOVATION

CONSOLIDATED - Q3 48% 47% 43% PAT (Y-O-Y) Revenue (Y-O-Y) EBITDA (Y-O-Y)

श्री. अझर निसार ठाकुर

श्री. सधीर अनंत सपकाळ

श्री. विनोद राजाराम पवार

श्री. प्रतिक शामराव साळुंखे

श्री. भूषण जगदीश पाटील

सौ. सुप्रिया सदानंद तानीवडे

श्री. विनोद राजाराम पवार

श्री. दत्तु गुरूनाथ शिंदे

38

32

33

३६

CONSOLIDATED - NINE MONTHS 70% 86% Revenue (Y-O-Y) EBITDA (Y-O-Y) PAT (Y-O-Y)

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरीक्षित (एकमेव व एकत्रित) वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु. लाख, ईपीएस व्यतिरिक्त)

				एकत्रित								
	संपलेली तिमाही			संपलेली नऊमाही संपलेले वर्ष		संपलेली तिमाही			संपलेली नऊमाही		संपलेले वर्ष	
तपशिल	३१.१२.२१	३०.०९.२१	39.97.70	३१.१२.२१	३१.१२.२०	३१.०३.२१	38.88.28	३०.०९.२१	३१.१२.२०	39.97.79	३१.१२.२०	३१.०३.२१
	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१०६१६.७२	९७२८.९१	७०८२.८२	२८९२२.२९	१७११६.२९	२५५६३.१३	१३०२३.७१	१२२३१.७४	08.\$%0	३५२८४.७५	२१२३१.४६	३१७७२.२१
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष												
साधारण बाबपूर्व)	१६०६.४९	१६३३.४९	११३९.३३	५०७१.२८	२५९३.१३	१८७६.४७	२३१६.६३	२२४६.८५	१५७७.७४	६४०७.३९	३४५४.७२	५३८३.२१
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष												
साधारण बाबनंतर)	१६०६.४९	१६३३.४९	११३९.३३	५०७१.२८	२५९३.१३	३८७६.४७	२३१६.६३	२२४६.८५	१५७७.७४	६४०७.३९	३४५४.७२	५३८३.२१
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष गाडामा नान्तंनर)	920~1.9	92100 99	00 eVV	3/00 V9	9/01. 59	2552 51.	91,20 14.	910/9 5V	92916160	V/109 102	25 80 01º	₹ ९ ₹१.७६
, ,	1100.71	7,00.77	004.07	4077.07	1017.41	1997.97	7047.04	1001.40	7170.70	\$607.03	1477.70	4747.04
कालावधीकरिता एकूण सवकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	११९९.९३	१२६५.५२	<i>کټو.و</i> ک	३८८५.६६	१८७८.0९	२६४४.३२	१७४०.९८	१७६५.0५	११९७.६९	४८६२.९९	રેપહદ્દ.૬0	३९१३. <i>७</i> ६
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.२/- प्रति)	५३३.९०	433.90	433.90	५३३.९०	५३३.९०	५३३.९०	५३३.९०	4३३.९०	५३३.९०	433.90	५३३.९०	५३३.९०
इतर समभाग						१४६१०.१३						१८६०७.५६
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.२/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)												
१. मूळ	४.५१	8.64	३.१६	१४.६१	৬.१0	9.90	દ.૪ ૭	६.६२	४.५३	१८.१३	9.७७	१४.६६
२. सौमिकृत	8.88	४.७२	३.१६	१४.५५	৬.१0	9.90	६.४३	६.५७	४.५३	१८.०४	૧.૭૭	१४.६६
	कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता मिव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एक्र्यंत नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.२/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)	तपशिल कार्यचलनातृन एकूण उत्पन्न कार्यचिकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कार्यावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कार्यावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कारावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकृतत नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.२/– प्रति) इतर समभाग उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रु.२/– प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) १. मूळ १.४९	तपशिल	संपलेली तिमाही तपशिल ३१.१२.२१ ३०.०९.२१ ३१.१२.२० अलेखापरिक्षीत अलेखापरिक्षीत अलेखापरिक्षीत कार्यचलनात्न एकूण उत्पत्न कार्यचलनात्न एकूण उत्पत्न कार्यचलनात्न एकूण उत्पत्न कार्यचलनात्न एकूण उत्पत्न कार्यचलनात्न प्रकृण उत्पत्न कार्यचलनात्न आणि/किंवा विशेष साधारण बाब्मुर्च) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता पिव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पत्न (कालावधीकरिता प्रकृण सर्वकष उत्पत्न (कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पत्न (कालावधीकरिता प्रकृण सर्वकष सर्वकष सर्वकर व्यवकर स्वक्ष सर्वकष सर्वकष सर्वकष सर्वकष सर्वकष सर्वकष सर्वकष	तपशिल	संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेली निमाही उर.१२.२० ३१.१२.२० १७.११.८० १०.८०००००००००००००००००००००००००००००	संपलेली तिमाही संपलेली जमाही संपलेली जमाही संपलेली वर्ष तपशिल ३१.१२.२१ ३०.०९.२१ ३१.१२.२० ३१.१२.२० ३१.१२.२० ३१.०३.२१ अलेखापरिक्षीत अलेखापरिक्षीत अलेखापरिक्षीत अलेखापरिक्षीत अलेखापरिक्षीत लेखापरिक्षीत कार्यचलनातून एकूण उत्पत्र १०६१६.७२ १०६२६.९२ ७०८२.८२ २८९२२.२० १७९१६.२९ २५५६३.१३ कार्यचलनातून एकूण उत्पत्र १०६१६.७२ १०६१६.७२ १०७८२.८२ २८९२२.२० १७९१६.२० २५५६३.१३ कार्यचलनातून एकूण उत्पत्र १०६१६.७२ १०६१६.०२ १९३९.३३ ५०७१.२८ २५९३.१३ ३८७६.४७ कार्यचलात्मक आणि/किंवा विशेष १६०६.४९ १६३३.४९ ११३९.३३ ५०७९.२८ २५९३.१३ ३८७६.४७ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष १२०४.५१ १२७०.११ १२७०.११ ४४३.०९ ३८९९.४१ १८९५.३० १८९५.३० करानंतर कालावधीकरिता पिकूण सर्वकष उत्पत्र (कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पत्र (तोटा)(करानंतर) ११९९.९३ १२६५.५२ ८३३.९० ५३३.९० ५३३.९० ५३३.९० ५३३.९० ५३३.९० ५३३.९० ५३३.९० ५३३.९० ५३३.९० ५३३.९० १३३.९० १३३.९० १३३.९० १३३.९० १३३.९० १३३.९० १३३.९० १३३.९० १८९८.१३ १८६८.१३ १८६८.१३ १८६८.१३ १८६८.१३ १८६८.१३ १८६८.१६ १८७८.०९ १८४४.३२ कार्यचलिति क्रिका प्रत्नी मुल्य रू.२/- प्रति १३३.९० १३३.९० १३३.९० १३३.९० १३३.९० १८९८.१३ १८६८	संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेली वर्ष व व व व व व व व व व व व व व व व व व व	संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेली निमाही तें संपलेली विमाही तें संपलेली विमाही तें से से से लेले वर्ष संपलेली विमाही तें शे	स्पलेली तिमाहा संपलेली तिमाहा संपलेली तिमाहा संपलेली तिमाहा संपलेली तिमाहा अ.१.१२.२१ ३०.०९.२१ ३१.१२.२० १२२३१.७० १२२३१.७० १२२३१.७० १२२३१.७० १२२३१.७० १२२३१.७० १२२३१.७० १२२३१.७० १२२३१.७० १२२३१.७० १२२३१.७० १२२३१.७० १२२३१.७० १२२३१.७० १२२४६.८० १२२३१.७० १२२४६.८० १२२४६.८० १४४६.८० १४४६.८० १४४६.८० १४४६.८० १४४६.८० १४४६.८० १४४६.८० १४४६.८० १४४६.८० १४४६.८० १४४६.८० १४४६.८० १४४६.८० १४४८ १४४८.८० १४४८.८० १४४८.८० १४४८.८० १४४८.८० १४४८.८० १४४८.८० १४४८.८० १४४८.८० १४४८.८०	तपशिल विमाल विमा	स्पलित निमार संपलित निमार

- १) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नम्न्यातील उतारा आहे. त्रैमासिक एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.acrysilcorporateinfo.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- २) वरील अहवाल हे कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ आणि इतर लागू मर्यादेत मान्यताप्राप्त लेखा योजनेनुसार विहित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इंडएएस) नुसार तयार केले आहेत ३) वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि ०२ फेब्रुवाारी, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. उपरोक्त निष्कर्षाचे कंपनीच्या

वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन केले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने दिनांक २ फेब्रुवारी, २०२२ रोजी ६०% अर्थात रु.१.२० प्रति शेअर्सचे अंतरिम लाभांश घोषित केले.

ACRYSIL LIMITED

नोंदणीवृत कर्यालय: बी-३०७, सिटी पॉईंट, जे.बी. नगर, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९. दुरः:०२२-४०१५७८१७/१८/१९, ई-मेलःcs.al@acrysil.com, वेबसाईटःwww.acrysil.com, www.acrysilcorporateinfo.com, सीआयएनः एल२६९१४एमएच१९८७पीएलसी०४२२८३

ठिकाण: मुंबई दिनांक: ०२.०२.२०२२

मंडळाच्या आदेशान्वये ॲक्रिसील लिमिटेडकरिता चिराग ए. पारेख अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:००२९८८०७

All other contents of the SAI, SIDs & KIMs of schemes of Taurus Mutual Fund will remain unchanged

Brief Experience

Ms. Jincy Mariam John has over 20 years of

experience in multiple domains relating to

operations ranging from wealth management,

investigations, front end and back end processing, audits and customer relationship

Earlier she worked as an Associate Director Operations in Pioneer Client Associates Pvt. Ltd., Vice President-North Operation in

IDFC Asset Management Company and Assistant Manager - Operations in Fidelity

International, India and UK Mutual Fund

management.

divisions

For Taurus Asset Management Company Ltd.

This Addendum forms an integral part of the SAI, SIDs & KIMs of schemes of Taurus Mutual Fund, as

Place: Mumbai (Investment Manager for Taurus Mutual Fund)

Date: February 02, 2022 lum No. 08/2021-22 **Authorised Signatory**

कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

म्युच्युअल फंडाची गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे. योजनेशी संबंधित सर्व